

YBL/CS/2022-23/024

June 14, 2022

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, Plot no. C/1, G Block, Bandra - Kurla Complex Bandra (E), Mumbai - 400 051 NSE Symbol: YESBANK **BSE Limited**

Corporate Relations Department P.J. Towers, Dalal Street Mumbai – 400 001 Tel.: 2272 8013/15/58/8307

BSE Scrip Code: 532648

Dear Sirs,

Sub: Newspaper Advertisement for the 18th Annual General Meeting of the Bank

Pursuant to Regulation 30 and 47 read with Part A of Schedule III of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed extract of the newspaper advertisements published in 'The Free Press Journal' (English Newspaper) and 'Navshakti' (Marathi Newspaper) on Tuesday, June 14, 2022, in compliance with the Ministry of Corporate Affairs General Circular No. 20/2020 dated May 5, 2020 read with No. 02/2022 dated May 5, 2022 intimating, inter-alia, that the 18th Annual General Meeting of the Bank will be held on **Friday, July 15, 2022 at 10.30 AM** through Video Conferencing (VC)/ Other Audio Visual Means (OAVM). The said notices will also be available on the website of the Bank at www.yesbank.in.

Thanking you,

Yours faithfully,

For YES BANK LIMITED

Shivanand R. Shettigar Company Secretary

PUBLIC NOTICE

Our Clients are intending to purchase the Flat No.501 on 5th Floor, admeasuring about 1350 sq.ft. carpet area from the Developers Mr. Dhruva Mahendra Rathod, in the SHRISHTI Building situated at 14th Road, Khar (West), Mumbai-400 052, constructed on all that piece or parcel of land bearing Plot No.358/A of Town Planning Scheme VII having C.T.S. No.E-370.

Any person/institution having any claim or charge over the aforementioned property shall lodge their claim or objection, if any, together with documentary proof thereof to the undersigned with 14 days from the date of this Notice, failing which it would be deemed that there is no claim, charge or encumbrance whatsoever on the above mentioned property and further our Clients can proceed to purchase the above mentioned property and any subsequent claim or objections shall be deemed to have been waived.

Dated 14th day of June, 2022 Dated 14th day of June, 2022

Rakesh G. Jain Advocate High Court, 2/20, Kesar Building, 201/211, Princess Street, Mumbai-400 002.

(PUBLIC NOTICE)

PLEASE TAKE NOTICE that my client Mr. MANISH MEHTA Proprietor of 'CERMIX" inform Public at large that his company "CERMIX" is having ITC towards his customers is 100% genuine, few suppliers of CERMIX has given GSTR3 B & GSTR 1, to my client, they do not have ITC in their company for which my client is suffering and paying for it. such as Moksh, Bitchem, Surai Negi, Sufi Enterprises, Tradesman, Jair Mishra, Sajnani, and others.

Adv. ANIL S. MAHADIK B/3, 20, Bachani Nagar, Malad (E), Mumbai - 97.

Date: 14/06/2022 Place: Mumbai

BRIHANMUMBAI MAHANAGARPALIKA

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that M/s. Wadhwa & Associates Project Developers Pvt. Ltd. the owner of the land bearing C.T.S. Nos. 653/5, 659, A(part) and 660(part) of village Borla has come forward for surrendering (he land free of cost and free of encumbrances to the Bnhanmumbai Municipal Corporation (BMC), more particularly described in the schedule hereunder written which is affected by Set Back as per sanctioned Development Plan 2034 of 'M/East' Ward in lieu of grant of the Transfer of Development Rights (T.D.R.) in form of Development Right certificates as per the provision of regulation no. 32 of Development Control and Promotion Regulations for Greater Mumbai, 2034.

Any person or persons (which means and includes Individuals, Firms, Companies, Association of person statutory bodies/entities or any other authorities, etc.) having any share, right, title, interest, claim, demand or objection in respect of the said land mentioned in the Schedule hereunder written or any part thereof, as and by way of ownership, sale, r.xcnange. transfer, lease, sub-lease, mortgage, gift, tenancy, leave and license, trust, inheritance, bequest, possession, maintenance, hypothecation, charge, lien, easement, litigation, disputes of whatsoever nature are or otherwise or any other rights or interests of whatsoever nature, are hereby called upon to make the same known in writing to the undersigned at the office of the Law Officer, Legal Department, Municipal Head office (Annexe Building), 3rd Floor, Mahapalika Marg, Fort, Mumbai-400 001 within 15 (fifteen) days from the date of publication hereof with documentary proof/evidence or Court Orders thereof for any such purported claim/ objection, otherwise such claim or demand shall be deemed to have been waived to all intents and purposes.

If no claim or objection is received as mentioned hereinabove, BMC will complete the procedure of grant T.D.R. on its own merits without making any reference or regards to any such purported claim or interest which shall be deemed to have been waived for all intents and purpose and the same shall not be binding upon the BMC.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:

All that pieces or parcels of vacant land or grounds

653/6 of village Borla

Marg On or towards the South by : C.T.S. No. 661 of

On or towards the North by : C.T.S. No. 371/2 of village Borla

Dated this 13th day of June, 2022

(Shri Sunil Sonawane) Advocate & Law Officer For Municipal Corporation of Greater Mumbai

(TDR/ES/ME-0182)

situate, lying and bearing C.T.S. Nos. 653/5, 659A(part) and 660(part) of village Borla in the Registration District and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban, admeasuring 499.93 sq. mtrs. or thereabouts, affected by Road Setback in sanctioned Development Plan 2034 of 'M/East' Municipal Ward and bounded as follows:

On or towards the East by : C.T.S. Nos. 653/4 and On or towards the West by Waman Tukaram Patil

village Borla

PRO/546/ADV/2022-23

कार्यालय - कार्यपालन अभियंता लोक स्वास्थ्य यांत्रिकी, खण्ड - जशपुर (छत्तीसगढ) ई-प्रोक्यरमेंट द्वितीय निविदा आमंत्रण सूचना

एकीकृत पंजीयन प्रणाली अंतर्गत उपयुक्त श्रेणी में पंजीकृत ठेकेदारो से निम्नलिखित कार्य हेतु ऑनलाईन (Online) निविदा आमंत्रित की जाती है – कार्य का नाम: - जशपर जिले के निम्नलिखित विकासखण्डों में एकल ग्राम नल जल प्रदाय योजना अंतर्गत 63 से 75 मिमी. व्यास के HDPE पाईप ए 20 मिर्म व्यास के कंपोजिट पाईप एवं 90 मि.मी. व्यास के यू.पी.व्ही.सी. पाईप 6 & 10 kg/cm², स्पेशल सहित प्रदाय कर जोडने, बिछाने, इन्टरकनेक्शन टेस्टिंग क्लोरीनेटर स्थापना, क्लोरीनेटर रुम, स्वीच रुम, रेनोवेशन, घरेलु नल कनेक्शन एवं अन्य संबंधित समस्त कार्य, 6 माह ट्रायल रन सहित स्वीकृत भोड्यूल अनुसार

क्र.	निविदा क्र./दिनांक /	योजना का नाम	अनुमानित लागत	अमानत राशि
	सिस्टम नम्बर		(राशि रु. लाख में)	(राशि रु. में)
1	188/03.01.2022	ग्राम केरसई के विभिन्न बसाहटों में एकल ग्राम	346.76	173500/-
	102155	नलजल प्रदाय योजना FHTC 631 नग		
2	366/07.02.2022	विकासखण्ड के कांसाबेल ग्राम टांगरगांव एवं फरसाजुडवाईन के विभिन्न	92.07	69100/-
	102156	बसाहटों में एकल ग्राम नलजल प्रदाय योजना FHTC 190 नग		
3	434/12.02.2022	विकासखण्ड पत्थलगांव के ग्राम दिवानपुर के विभिन्न बसाहटो	150.56	112950/-
	102157	में एकल ग्राम नलजल प्रदाय योजना FHTC 357 नग		
4	631/07.02.2022	विकासखण्ड कांसाबेल के ग्राम रेबडा के विभिन्न	76.56	57450/-
	102158	बसाहटों में एकल ग्राम नलजल प्रदाय योजना FHTC 130 नग		

उपरोक्त निर्माण कार्य की ऑनलाईन (Online) निविदा दिनांक – 30.06.2022 तक आमंत्रित की जाती है। जल जीवन मिशन कार्य की निविदा की सामान्य शर्ते, विस्तृत निविद विज्ञप्ति, निविदा दस्तावेज, एवं अन्य जानकारी ई-प्रोकोरमेंट वेब पोर्टल http:/eproc.cgstate.gov.in पर देखी जा सकती है।

> कार्यपालन अभियंत लोक स्वारस्थ यांत्रिकी खण्ड जशपुर (छत्तीसगढ)

MANAPPURAM HOME FINANCE LIMITED **® MANAPPURAM**

FORMERLY MANAPPURAM HOME FINANCE PVT LTD

Regd Office: IV/470A (OLD)W/638A(NEW) Manappuram House Valapad Thrissur, Kerala 680567 Corp Office: Manappuram Home Finance Limited, Third Floor, Unit No. 301 to 315, A Wing, 'Kanakia Wall Street', Andheri-Kurla Road, Andheri East, Mumbai 400093, Maharashtra. Phone No. 022-66211000, Website: www.manappuramhomefin.com

POSSESSION NOTICE (For Immovable Property)

Whereas, the undersigned being the authorised officer of Manappuram Home Finance Ltd ("MAHOFIN") under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest *[Act],2002 (54 of 2002) and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 9 of the security interest (Enforcement) Rules, 2002 issued a **Demand Notice** calling upon the borrowers and co-borrowers to repay the amount mentioned in the notice and Interest thereon within 60 days from the date of receipt of the said notice. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken Symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under section 13(4) of the said *[Act] read with rule 9 of the said rules. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Manappuram Home Finance Ltd as mentioned below for each of the respective properties:

Name of Borrower and Co-borrower Description of Secured Asset in respect Outstanding Amount Date of

No.	and Loan account number / Branch	of which Interest has been created	& Date of Demand Notice sent	possession Notice		
1	Babita Subhash More, Subash Gnyanu More, Dashrat Subhash More/ MA90MHLONS00005007413/Akola	At Malmatta No 62/16, Plot No 16, S No 474,478/3 Grampanchayat -wani, Mauje Akot, Akot Dist Akola, Akola-444101, Maharashtra, India	08-03-2022 & Rs.209492/-	10-06-2022		
2	BHAGWAN NAMDEV JADHAV, NAGESHVARI BHAGWAN JADHAV, PRAFUL PRAMOD HIRE/ PU90SPLONS000005002382/ NASHIK	Flat No.18, 3rd Floor, Nirmal Height Apartment Grampanchayat Milkat 7735/26 To 28, 48 To 50/24, Cts No.2581 (old Gat No.2727), Near Maruti Temple Village Ojhar (mig) Taluka Nifad & Dist. Nashik-422207.	14-03-2022 & Rs.843290/-	10-06-2022		
3	SUNITA SUNIL SAWANT, Sunil Lawu Sawant, Sabaji Pundalik Ambdoskar/ MA90COLONS00005008157/ Kudal	GP no. 3300, Chindarkarwadi, At Mouje Pinguli (Within Grampanchayat limit),Tal kudal Dist. Sindhudurg-416528. Maharashtra	21-03-2022 & Rs.212936/-	10-06-2022		
4	LAXMI VASANT MANE, Rajesh Mane, Datta Mane, Vasant Mane/ MA90COLONS000005008241/ SATARA	Milakat No.93,Gramopanchayat JakatwadiTal & Dist Satara,415002	10-03-2022 & Rs.275977/-	10-06-2022		
5	AVINASH VASANT SALE, NANDA VASANT SALE, SHASHIKANT VASANT SALE / PU90PULONS00005004012/ PUNE SWARGATE	Flat No.201, 2rd Floor, Turja Heights -c Wing Sr No.10/2, Mangadewadi Katraj Pune-411046.	14-03-2022 & Rs.1381198/-	10-06-2022		
6	SHRINIWAS TUKARAM DOMA, REKHA SHRINIVAS DOMA, MINAL DATTATRAY YELGUNDE/ MO90LALONS000005004803/PUNE SWARGATE	Flat No.4, 4th Floor, Dasatara Heights Cts No.355c Mahatma Phule Peth Near Mahatma Phule Smarak Pune-411042 Maharashtra.	14-03-2022 & Rs.889965/-	10-06-2022		
7	MRAFIQ MISLAM GUDAKUWALA, Shaheen Rafiq Gudakuwala, Taukeer Raza Parvez Shaikh/ CO10COLONS00005006993/ Katraj	Shop No.10, Ground Floor, Konark, Shopping Hub (Indrayu), Survey no.7/1/c2+D+E+F(part) & 7/2 (sub Plot 1 to 10), Kondhwa Khurd, Haveli, Pune-411048.		10-06-2022		
8	Krishnakant K Singh, Priyanka Krishnakant Singh, Shubham Suresh Singh/ PU90PULONS000005006557/ KALYAN	Shri Krishna Apartment Survey No.39, Hissa No.1, Flat No.306, 3rd Floor, Pisawali Village Survey No.39, Hissa No.01, Near Kakacha Phada Kalyan -421306.	10-03-2022 & Rs.1288585/-	10-06-2022		
9	Santosh Ramesh Patil, Sadhana Santosh Patil, Bhimrao Dnyaneshwar Pandav/ PU90PULONS000005002089/ KALYAN	Flat No.209, 2nd Floor Shree Malhar Apartment, S.no.46, H. No.08 Village Mohane Opp Shiv Sena Sakha Yadav Nagar Ambivali (e) Tal. kalyan, Dist.thane-421102.	14-03-2022 & Rs.676728/-	10-06-2022		
	Srl/-					

Authorised Officer Date : 14.06.2022

YES / BANK

Place: Mumbai

Date: June 14, 2022

Registered & Corporate Office:

YES BANK Limited: YES BANK House, Off Western Express Highway, Santacruz (East), Mumbai - 400055, India. **Tel:** +91 (22) 5091 9800, +91 (22) 6507 9800 **Fax:** +91 (22) 2619 2866

Website: www.yesbank.in Email: shareholders@yesbank.in CIN: L65190MH2003PLC143249

NOTICE OF THE 18TH ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the Eighteenth Annual General Meeting ('AGM') of YES BANK Limited (the 'Bank') will be held on Friday, July 15, 2022 at 10:30 a.m. Indian Standard Time (IST), through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business as set out in the Notice of the AGM. In compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") read with General Circular No. 14/2020 dated April 08, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020, General Circular No. 20/2020 dated May 5, 2020, General Circular No 21/2021 dated December 14, 2021 and General Circular no. 2/2022 dated May 05, 2022 and other applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 and Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 and Circular No. SEBI/HO/CFD/ CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI") (collectively referred to as "relevant circulars"), and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI LODR"), the AGM of the Bank will be held through VC/OAVM Facility, without physical presence of the Members of the Bank at a common venue.

In compliance with the relevant circulars, the Notice of the AGM alongwith the Annual Report for the financial year 2021-22, will be sent in due course only through electronic mode to those Members of the Bank whose email addresses are registered with the Bank / Depository Participant(s). The Notice convening the 18th AGM alongwith the Annual Report for the financial year 2021-22 will also be made available on the Bank's website at www.yesbank.in, websites of the Stock Exchanges, i.e., BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively and website of the CDSL at www.evotingindia.com. Members can attend and participate in the AGM through VC/OAVM facility only. The instructions for joining the AGM and the detailed procedures for e-voting will be provided in the Notice of the AGM. Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

The Bank will be providing to its Members the remote e-voting facility ("remote e-voting") to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Bank is providing the facility of voting through e-voting system during the AGM ("e-voting"). Detailed procedure for remote e-voting /e-voting will be provided in the Notice of the AGM. Members who are holding shares in physical mode or who have not registered their email addresses are requested to refer to the Notice of the AGM for the process to be followed for obtaining the User ID and password for casting the vote through remote e-voting.

In order to receive the Notice and Annual Report, Members are requested to register/update their email addresses with the Bank and also update your Bank account mandate for receipt of Dividend.

Instructions for updation of email address/Bank account mandate:

- (a) Members holding shares in physical mode may register/ update their email address/Bank account mandate in prescribed form ISR-1 with the Registrar and Transfer Agent ("RTA") of the Bank i.e. Kfin Technologies Limited ("Kfintech"). The Bank has sent letters for furnishing the details as required under SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD_RTAMB/P/CIR/2021/655 dated November 3, 2021. Norms for updation are also available at the website of the Bank at https://www.yesbank.in/pdf name=normsforprocessinginvestorservice pdf.pdf
- (b) Members holding shares in demat mode may register their email address/update Bank account mandate by contacting their respective Depository Participant ("DP").

By order of the Board of Directors **For YES BANK Limited** Sd/-Shivanand R. Shettigar **Company Secretary**

SYMBOLIC POSSESSION NOTICE Branch Office: ICICI Bank Ltd., Office Number 201-B, 2nd Floor, Road No 1

Branch Office: ICICI Bank Ltd., Olince Nullinger 201-9, 2nd 1601, 1602 160.
Plot No- B3, WIFI IT Park, Wagle Industrial Estate, Thane, Maharashtra- 400604 Whereas

The undersigned being the Authorized Officer of ICICI Bank Limited under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13 (12) R/w Rule 3 of the Security Interest (Enforcement) rules 2002, issued demand notices upon the borrowers mentioned below, (on underlying pool assigned to ICICI Bank by Dewan Housing Finance Ltd.) in relation to the enforcement of security in respect of a housing loan facility granted pursuant to a loan agreement entered into between DHFL and the borrower, to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice.

As the borrower failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken Symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/ her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the below-mentioned dates. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of ICICI Bank Limited.

Sr. No.		Description of Property/ Date of Symbolic Possession	Date of Demand Notice/ Amount in Demand Notice (Rs.)	
	Mangesh Rokade- QZHDP00005020846	Flat No.1, 1st Floor, Roshan Apartment, City Survey No.995 Padamji Park, Nana Peth Pune- 411002./ June 08, 2022	June 19, 2021 Rs. 33,26,290.00/-	Pune

The above-mentioned borrowers(s)/ guarantors(s) are hereby given a 30 day notice to repay the amount, else the mortgaged properties will be sold on the expiry of 30 days from the date of publication of this Notice, as per the provisions under the Rules 8 and 9 of Security Interest (Enforcement) Rules 2002.

Date : June 14, 2022 Place : Pune Authorized Officer

BAJAJ HOUSING FINANCE LIMITED

CORPORATE OFFICE: Cerebrum IT Park B2 Building 5th floor, Kalyani Nagar, Pune, Maharashtra 411014 BRANCH OFFICE: 7th floor, Sumer Plaza, Unit No. 701 & 702, Sankasth Pada Welfare Society, Marol, Andheri East, Mumbai - 400072 **BRANCH OFFICE:** Jaiwant building, Mumbai Pune road, Mahavir Chowk, Near Priya Furniture, Chinchwad, Pune - 411019

POSSESSION NOTICE U/s 13(4) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002. Rule 8-(1) of the Security Interest (Enforcement) Rules 2002. (Appendix-IV)

Whereas, the undersigned being the Authorized Officer of M/s BAJAJ HOUSING FINANCE LIMITED (BHFL) under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under section 13(2) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued Demand Notice(s) to Borrower(s) /Co Borrower(s)/ Guarantor(s) mentioned herein below to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice. The Borrower(s) /Co Borrower(s)/ Guarantor(s) having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower(s) /Co Borrower(s)/ Guarantor(s) and the public in general that the undersigned on behalf of M/s Bajaj Housing Finance Limited, has taken over the possession of the property described herein below in exercise of the powers conferred on him under Section 13(4) of the said Act read with Rule 8-(1) of the said rules. The Borrower(s) /Co Borrower(s)/ Guarantor(s) in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the below said property and any dealings with the said property will be subject to the first charge of BHFL for

(LAN No, Name of Branch) Branch:- Mumbai (LAN No. H405HHL0291205 and H405HLT0305649) 1.SHANTARAM ZINGA PATIL (Borrower) At AMBER PRIT HO. SO., 4/504, NEW KALYAN THAKURLI ROAD, THANE, MAHARASHTRA-421201 2.JAYASHREE SHANTARAM PATIL (Co-Borrower) At AMBER PRIT HO. SO., 4/504, NEW KALYAN THAKURLI ROAD, NEAR MOHAN SHRUSHTI BUILDING, KACHORE GAON THAKURLI EAST KALYAN, THANE, MAHARASHTRA-421201 Branch:- Pune (LAN No. 402HS092139583 and 402T0L92162725) (LAN No. 402HS092139583 and 402T0L92162725)	the amount(s) as mentioned herein under with	ruture interest thereon.		
Branch:- Mumbai		Description of Secured Asset (Immovable Property)	Date and	Date of Possession
1.SHANTARAM ZINGA PATIL (Borrower) At AMBER PRIT HO. SO, A/504, NEW KALYAN THAKURLI ROAD, THANK, MAHARASHTRA-421201 At AMBER PRIT HO. SO, A/504, NEW KALYAN THAKURLI ROAD, NEAR MOHAN SHRUSHTI BUILDING, KACHORE GAON THAKURLI CAST, NEAR MOHAN SHRUSHTI BUILDING, KACHORE GAON THAKURLI EAST KALYAN, THANE, MAHARASHTRA-421201 Branch:- Pune (LAN No. 402HS092139583 and 402T0L92162725) 1.SHRINVAS V REDDI (Borrower) At TANISH SRUSHTI BUILDING, FLAT NO 1010 ALANDI MARKAL ROAD, CHARHOLI KHURD ALANDI DEVACHI KHED, MOSHL-412105 2.KAVITA SHRINIVAS REDDY (Co-Borrower) At TANISH SRUSHTI I BUILDING, FLAT NO 1010 ALANDI MARKAL ROAD, CHARHOLI KHURD ALANDI DEVACHI KHED, MOSHL-412105 2.KAVITA SHRINIVAS REDDY (Co-Borrower) At TANISH SRUSHTI I BUILDING, FLAT NO 1010 ALANDI MARKAL ROAD, CHARHOLI KHURD ALANDI DEVACHI KHED, MOSHL-412105 AND ALANDI MARKAL ROAD, TAL HAVELI, PUNE, MAHARASHTRA-412105 East: Property of Mys Tanish Associates i.e GAT No.498/1 North: Alandi Markal Road Associates i.e GAT No.498/1 North: Alandi Markal Road Associates i.e GAT No.504 OT June 2022 1" October 2021 Rs. 63,96,051/- (Rupees Sixty Three Lac Ninety Six Thousand Fifty One Only) RhARASHTRA-421201 East: Internal Raad West: Amber Prit A Wing North: Kalyan Road South: Open Area All That Piece And Parcel Of The Non-agricultural Res. 63,96,051/- (Rupees Twenty Three Lac Ninety Six Thousand Fifty One Only) At TANISH SRUSHTI BUILDING, FLAT NO 1010 ALANDI MARKAL ROAD, TAL HAVELI, PUNE, MAHARASHTRA-412105 East: Property of Mys Tanish Associates i.e GAT No.498/1 North: Alandi Markal Road Associates i.e GAT No.504 ASSOCIATE OF THE NON-2012 PRICE OF THE NON-2			Amount	
(LAN No. 402HS092139583 and 402TOL92162725) 1.SHRINVAS V REDDI (Borrower) At TANISH SRUSHTI I BUILDING, FLAT NO 1010 ALANDI MARKAL ROAD, CHARHOLI KHURD ALANDI DEVACHI KHED, MOSHI-412105 2.KAVITA SHRINIVAS REDDY (Co-Borrower) At TANISH SRUSHTI I BUILDING, FLAT NO 1010 ALANDI MARKAL ROAD, CHARHOLI KHURD ALANDI DEVACHI KHED, MOSHI-412105 AT TANISH SRUSHTI I BUILDING, FLAT NO 1010 ALANDI MARKAL ROAD, CHARHOLI KHURD ALANDI DEVACHI KHED, MOSHI-412105 ASSOCIATES A TO 4.989/2/3 CHAROLI KHRUD, PUNE, MAHARASHTRA-412105 East: Property of Mr. Rambhau Maruti Thorve West: Property of Mr. Rambhausheb Ghundre/ South: Road From Visit Statis St. 100 100 100 100 100 100 100 100 100 10	1.SHANTARAM ZINGA PATIL(Borrower) At AMBER PRIT HO. SO., 4/504, NEW KALYAN THAKURLI ROAD, THANE, MAHARASHTA-421201 2.JAYASHREE SHANTARAM PATIL (Co-Borrower) At AMBER PRIT HO. SO, 4/504, NEW KALYAN THAKURLI ROAD, NEAR MOHAN SHRUSHTI BUILDING, KACHORE GAON THAKURLI	01st Floor, B Wing, Amber Prit CHSL, Kachore Gaon, Kalyan Road, Gat No 9 & 3, of Kachore Village, Thakurli East, THANE, MAHARASHTRA-421201 East: Internal Raod West: Amber Prit A Wing North: Kalyan Road South: Open Area	Rs. 63,96,051/- (Rupees Sixty Three Lac Ninety Six Thousand Fifty One Only)	07 June 2022
Date: 14/06/2022 Place:- Mumbai Authorized Officer Bajaj Housing Finance Limited	(LAN No. 402HS092139583 and 402TOL92162725) 1.SHRINVAS V REDDI (Borrower) At TANISH SRUSHTI 1 BUILDING, FLAT NO 1010 ALANDI MARKAL ROAD, CHARHOLI KHURD ALANDI DEVACHI KHED, MOSHI-412105 2.KAVITA SHRINIVAS REDDY (Co-Borrower) At TANISH SRUSHTI I BUILDING, FLAT NO 1010 ALANDI MARKAL	Property Described As: FLAT NO.1010 10" FLOOR, CARPET AREA 407 SQ.FT.,TANISH SRUSHTI WING I, GAT NO 498/2/3 CHAROLI KHRUD, ALANDI MARKAL ROAD, TAL HAVELI, PUNE, MAHARASHTRA-412105 East: Property of Mr. Rambhau Maruti Thorve West: Property of Mr/S Tanish Associates i.e GAT No.498/1 North: Alandi Markal Road and Property of Mr.Dilip Bhausaheb Ghundre/ South:	Rs. 29,61,159/- (Rupees Twenty Nine Lac Sixty One Thousand One Hundred Fifty Nine Only)	06 June
	Date: 14/06/2022 Place:- Mumbai	Authorized Office	er Bajaj Housing Finance Lir	nited



Date : 10.06.2022

BHARAT CO-OPERATIVE BANK (MUMBAI) LTD.

(MULTI-STATE SCHEDULED BANK)

Central Office: "Marutagiri", Plot No. 13/9A, Sonawala Road, Goregaon (East), Mumbai-400063. Tel.: 61890134 / 61890083.

POSSESSION NOTICE

The undersigned being the Authorised Officer of Bharat Co-operative Bank (Mumbai) Ltd., under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notices upon the borrowers mentioned below to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice

The said borrowers having failed to repay the amount, notices are hereby given to the said borrowers and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the properties described herein below n exercise of powers conferred on the undersigned under section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said Rules on this 10th day of June of the year 2022.

The said borrowers in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the said

SR. NO	NAME OF THE BORROWER / LOAN ACCOUNT NO.	DEMAND NOTICE DATE AND AMOUNT (Rs.)	DESCRIPTION OF THE PROPERTY MORTGAGED
1.	M/s.Bodhita Enterprises	08.12.2021	Flat No. B/102, admeasuring about 475 sq. ft. bui
	Partners & Joint Borrowers:		up area situated on the First Floor of "Devi Chhay
	2. Mr. Sanket Shantaram		Co-op. Housing Society Ltd." constructed o
	Kadam		piece and parcel of N.A. Land bearing Surve
	3. Mr. Rohan Ashok Tambe		No.96, Survey No.110, Hissa No.2/1, Surve
	4. Mr. Amit Ashok Tambe		No.351, Hissa Nos.12, 4/1, 5 (Part), 13 & 2 an
	5. Ms. Sneha Ashok Tambe		Survey No.99, Hissa No.1 (Part), 4 & 5 of Villag
	Joint Borrower :		Virar situated at Phoolpada Road, R. J. Naga
	6. Mr. Shantaram Bhikaji		Virar (East), Taluka Vasai, District Palghar - 40
	Kadam	D 47.54.070.000	305 along with the share, rights, title & interest i
	Term Loan Account No.	Rs.17,51,972.200as on	the capital of the society under Share certificat
	005633510000135	28.11.2021 and further interest thereon	No.17, owned by Mr. Shantaram Bhikaji Kadar
	Cash Credit Account No.	Rs.5,56,628.27as on	and bounded by: East : Bungalow, West : Sa
	005613100000062	30.11.2021 and further	Prabhat Apartment, North : Interna
		interest thereon	Road/Siddhishree Apartment, South: Devi Krup
_		05.04.5555	Apartment
2.	Mr. Pranit Vasant Dolas	25.01.2022	Flat No. 305, admeasuring an area of about 53
	Joint/Co Borrowers: 2. Mrs. Vaibhavi Vasant		Sq. Ft. (Super Built –Up Area), i.e. 49.72 Sq. Mts
	Dolas		(Super Built Up Area) on the Third Floor of 'C
	3. Mr. Vaibhav Vasant		Wing, in the building known as "Prashar
	Dolas		Apartment Co-Operative Housing Societ
	Housing Loan Account No.	Rs.19,72,942/- as on	Limited", constructed on land bearing Survey No
	007833330001080	31.12.2021 and further	134 (New), Survey No. 36 (Old), Hissa No. 2, lyin
		interest thereon	being situated at Village Kopari, Virar (East
			Taluka Vasai, District Palghar, within the area of
			Sub Registrar of Assurances at Vasai I to VI alon
			with share, rights, title & interest in the capital of
			the Society under Share Certificate No.060
			owned by Mr.Pranit Vasant Dolas and bounde
			by: East : Private Building, West : Road, North
_		45.00.000	Road, South: A wing of the Society
3.	1. Mr. Dayanand Prabhakar	15.02.2022	Flat No.A/401 admeasuring 52 sq.mtrs carpe
	Shetty Prop. of M/s.Rishit		area (inclusive of Balconies), situated on th
	Caterers		Fourth floor in A Wing of building Type N, Know
	Joint/Co-Borrowers:-		as Glory Co-operative Housing Society Ltd, in th
	2. Mrs. Shubha Dayanand		complex known as Viva Gokul Complex
	Shetty		constructed on land bearing Survey No.334 a
	3. Mr. Vishwanath Koraga		Village Bolinj, Taluka Vasai, District Thane, withi
	Shetty		the area of Sub Registrar at Vasai No. II (Viral
	4. Mrs. Shashikala		situated at Gokul Township, Village Bolinj, Vira
	Vishwanath Shetty Term Loan Account No.	Rs.37,14,568/- as on	(West), District Palghar – 401303, owned b Mrs.Shubha Dayanand Shetty and Mr.Dayanan
	003833510000157	19.01.2022 and further	1
		interest thereon	Prabhakar Shetty and bounded by: East : Road
			West: Open Plot, North: Road, South: Under Construction Building
4.	Mr. Sheshnath Shatrughan	01.02.2022	Flat No.206, admeasuring 62.65 sq. meter
٦.	Pandey	01.02.2022	(equivalent to 674.11 sq. ft) Built up area situate
	Joint/Co-Borrower:		at 2nd Floor, Akshar Apartment, constructed o
	2. Mrs. Deepa Sheshnath		land bearing Survey No.379 B, Plot No.14
	Pandey		situated at Village Virar (West), within th
	Housing Loan Account No.	Rs.14,13,219/- as on	jurisdiction of Vasai Virar Mahanagar Palika
	007433310000027	16.01.2022 and further	Registration sub District of Vasai II, Virar situate
	1	interest thereon	programment sub-bismot of vasarit, vital situate

at Behind Ram Mandir, M. B. Estate, Virar (West)

District Palghar, 401303, jointly owned by Mr.

Sheshnath Shatrughan Pandey and Mrs. Deepa

Sd/

Authorised Officer

Sheshnath Pandey

विक्रीकरिता जाहीर लिलाव सूचना

ने आहे जेथे आहे आणि जे काही आहे तेथे आहे तत्त्वाने विक्रीकरिता निवासी मिळकत (मिळकत सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ जंतर्गत ताब्यात घेतलेली आहे). . नेम्नस्वाक्षरीकारांनी ग्रेटर बॉम्बे को–ऑपरेटिव्ह बँक लि. चे प्राधिकृत अधिकारी म्हणुन सरफैसी ॲक्टच्या कलम १३(४

अन्	ार्य खालील मिळकतीचा कब्जा घेतला आहे.								
अ.	क्र.		कर्जदाराचे :	नाव	₹₹.0	०५.२०२२ रोज	ी उर्वरित थकबाकी		
	१ मे अथर्व मेटल्स प्रा. लि. (श्री.समीर शाम जागे) ३१.०५.२०	२२ रोजीस शिह	वुक रु. ५,११.१८,४९१/-			
अ. क्र.	न्यार्या कर्जव ना	शराचे	राखीव किंमत	निरीक्षणाची तारीख आणि वेळ	इसारा अनामत रक्कम	निविदा उघडणे आणि लिलावाची तारीख आणि वेळ	मिळकतीचे वर्णन		
१	:	?	ş	8	ų	Ę	₉		
१	मे अ मेट प्रा. (श्री.: शाम	ल्स लि. समीर	₹. २९.६९,६७६/-	२१.०६.२०२२ स. १०.३० ते दु. १.००	₹. २,९६,९६७/-	११.०० वा.	फ्लॅट क्र. ५०३, बी विंग, बोंझर एव्हेन्यू सीएचएसएल, कात्रप रोड, हत्ती बंगलो आणि ओल्ड पेट्रोल पंपजवळ, बदलापूर (पूर्व), ४२१ ५०३ जिल्हा ठाणे (क्षेत्र मोजमापित ६०.६९		

चौ.मीटर) चटई क्षेत्र प्राधिकृत अधिकारी, **'जे आहे जेथे आहे आणि जे काही आहे तत्त्वाने'** लिलाव विक्रीसाठी ठेवलेल्या वरील नमुद स्थावर मिळकर्तीच्या संदर्भात इच्छुक पक्षकारांकडून मोहोरबंद लिफाफ्यातुन प्रस्ताव मागवित आहेत.

. विक्री काटेकोरपणे सदर जाहीरातीमध्ये असलेल्या आणि विहित प्रपत्रातील अटी आणि शर्तीीच्या अधीन राहील. वरीर नमुद मिळकतीचा पुढील तपशिल आणि बोली प्रपत्र वरील नमुद पत्त्यावरील बॅंकेच्या भुलेश्वर कार्यालयातुन प्राप्त करता येतील २. इच्छुक बोलीदारांनी '**'मुंबई येथे देय दि ग्रेटर बॉम्बे को–ऑपरेटिव्ह बँक लि.''** च्या नावातील पी.ओ./डीर्ड वरुपातील मिळकतीच्या बोली रकमेच्या १०% दराने व्याजमुक्त इसारा अनामत रकमेसह ज्यासाठी ते बोली करित आहेत त्या मिळकतीचे वर्णन नमुद करुन वेगळ्या मोहोरबंद लिफाफ्यातुन त्यांच्या बोली पाठविणे आवश्यक आहे. बोली **२९ जून** २०२२ **रोजी स. ११.०० वा. पर्यंत अनु .क्र. १** कांरता वरील नमुद मुलेश्वर कार्यालयात प्राधिकृत अधिकाऱ्योद्वां स्वीकारण्यात येतील. बोली कार्यालयात म्हणजेच दि ग्रेटर बॉम्बे को–ऑपरेटिव्ह बँक लि., जीबीसीबी हाऊस, ८९ भुलेश्वर, मुंबई-४०० ००२ येथे अनु. क्र. १ येथील मिळकतीकरीता २९ <mark>जून, २०२२ रोजीस स. ११.३० वा</mark> . इघडण्यात येतील. पात्रताधारक बोलीदारांना त्यांच्या बोली सुधारण्याची संधी दिली जाईल.

३. निविदा/बोली या बरील दिलेल्या नियोजनानुसार भुलेश्वर कार्यालयात उघडण्यात येतील. ४. कर्जदार, संबंधित निविदाकार/हमीदार/तारणांचे मालक किंवा त्यांचे प्राधिकृत प्रतिनिधी निविदा उघडण्याच्या वेळं

हजर राह् शकतात. . मिळकतीवर उपार्जित झालेला सर्व आकार, भार, कर, सोसायटी देणी आणि/किंवा अन्य कोणतीही दायित्वे/देणी यशस्व बोलीदारांनी भरावयाची आहेत. मिळकतीवरील सध्याची उपार्जित दायित्वे माहीत नाहीत आणि काही असल्यास ती यशस्वं

पाधिकत अधिकारी कोणतेही कारण न देता कोणताही किंवा मर्व प्रमाव म्वीकारण्याचे किंवा फेटालण्याचे आणि ललाव पुढे ढकलणे/रद्द करणे तसेच कोणतीही पूर्वसूचना न देता लिलाव विक्रीच्या अटी आणि शर्ती सुधारण्याचे देखील

अधिकार राखून ठेवत आहेत. ७. राखीव किंमतीखालील प्रस्ताव/बोली रक्कम विचारात घेतली जाणार नाही

. मे. अथर्व मेटल्स प्रा. लि. आणि हमीदार यांचे सर्व संबंधित पक्षकार यांना भुलेश्वर कार्यालयात संबंधित लेलावाच्या तारखेस हजर राहण्यासाठी याद्वारे कळविण्यात येत आहे.

९. यशस्त्री बोलीदारांनी लिलावात सहभागी होण्यपूर्वी मिळकतीचा रितसर तपास करणे आवश्यक आहे आणि त्यानंत बँकेचे प्राधिकृत अधिकारी सापेक्ष मिळकतीच्या संदर्भातील कोणतीही तक्रार किंवा तंटा विचारात घेणार नाहीत. यशस्वे बोलीदारांनी त्याच्या/तिच्या/त्यांच्या स्वत:चा खर्च आणि परिणामांवर व्यवहार करावा

१०. कोणताही तंटा असल्यास, तो केवळ मुंबई न्यायालयाच्या अखत्यारित असेल माझ्या हस्ते आणि सदर कार्यालयाच्या शिक्क्याने सोमवार, १३ जून, २०२२ रोजी दिले दिनांक : १३ जून २०२२

सदर सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

१३(२) सूचनेची

कर्जदार, हमीदाराचे नाव

श्री. सुधिर रमेश पुथरान

श्री. उदय महादेव चोरगे

सौ. रेणुका प्रभाकर बागले

एमएल/१७७)

दिनांक: १०.०६.२०२२

स्थळ: मुंबई

(एचएसजीएल/१८२ आणि

सौ. वनिता सतिशकुमार श्रीयान

YES BANK

अ.

क्र.

कर्जदार

ठिकाण : मुंबई प्राधिकृत अधिकार्र

कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. 1 जाहीर सूचना

प्लॉट क्र. ६६, गीता भवन, जे.बी. नगर,

अंधेरी (पू.), मुंबई ४०० ०५९ चे मालक

आहेत. त्यांनी सोसायटीला असे नोंदविले

आहे की, त्यांनी सदर मुळ शेअर

प्रमाणपत्र क्र. ३०६ हे हरविले/गहाळ

झाले आहे आणि त्यांनी मुळच्या ऐवजी

प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्र च्या जारी

कोणलाही कोणत्याही प्रकारे सदर प्लॉट

आणि/किंवा शेअर प्रमाणपत्रामध्ये

कोणताही हक्क, नामाधिकार, दावा,

हितसंबंध किंवा धारणाधिकार असल्यास

त्यांनी त्यांचे/तीचे दावा किंवा

हितसंबंधासह त्यावरील पुरक मध्ये पूरक

सोसायटीच्या कार्यालयामध्ये या

सूचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून १५

दिवसांच्या आत कळविणे आवश्यक

जर वरील नमुद कालावधीत दावे प्राप्त न

झाल्यास, सोसायटी पुढील प्रक्रिया

करतील आणि संबंधित सभासदांना

श्री राजस्थान को-ऑप.हौ.सोसायटी

पोस्ट ऑफिस बिल्डिंग, प्लॉट क्र. ३

१ला मजला, जे.बी. नगर, अंधेरी (पू.)

श्री राजस्थान को.ऑप.हौ.सोसायटी लि.

प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्र जारी करेल.

कागदपत्रासह

आहे

लि..

करीता

प्रत्यक्ष कब्जा

घेतल्याची तारीख

The Mogaveera Co-operative Bank Ltd.

नोंद. आणि प्रशासकीय कार्यालय:

५वा मजला, मोगावीरा भवन, एम.व्ही.एम. एज्युकेशनल कॅम्पस मार्ग, वीरा देसाई रोड लगत,

अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०० ०५८.

प्रकाशनाची सूचना

सरफैसी ॲक्ट २००२ च्या कलम १३(४) नुसार मिळकतीचा प्रत्यक्ष कब्जा

याद्वारे सूचना देण्यात येते की, सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट

ॲक्ट, २००२ (५४ सन २००२) आणि कलम १३(१२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त

अधिकारांचा वापर करून कलम १३(२) अंतर्गत मागणी सूचना जारी करून कर्जदार/गहाणदार/हमीदार यांना सूचनेतील नमूद रकमेची परतफेड

रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार/गहाणदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की.

निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा **प्रत्यक्ष ताबा** सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या कलम

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर

मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा **मोगावीरा को-ऑपरेटिव्ह बँक लि.** च्या खाली नमूद केलेल्या रकमेसह पासून

गहाणदार आणि गहाण/

प्रभारीत मिळकतीचे वर्णन

श्री. सुधिर रमेश पुथरन यांच्या

द्वारे मालकीचा फ्लॅट क्र. ५०२,

५वा मजला, एच विंग, दीप

हाईट्स सीएचएसएल., फन

फिस्टा मॉल, यशवंत गौरव

कॉम्प्लेक्स रोड, गाव निलेमोरे,

नालासोपारा (प.), वसई,

१३(४) अंतर्गत सहवाचता नियम ८ अन्वये त्यांना प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करून खालील नमूद तारखेस घेतला आहे.

मंबई ४०० ०५९.

दिनांक १४ जुन, २०२२.

(प्राधिकृत अधिकाऱ्यांचे मंडळ)

निम्नस्वाक्षरीकारांना

करीता सोसायटीला अर्ज केला आहे.

मंबर्ड सूचना घ्यावी की, श्री. अशोक शर्मा हे श्री राजस्थान को.ऑप.हौ.सोसायटी २रा मजला, टेलिफोन भवन, कुलाबा मार्केट, लि., जे.बी. नगर, अंधेरी (पू.), मुंबई कलाबा, मंबई-४०० ००५ (५वा मजला सिंथिया हाऊस, ४०० ०५९ चे सभासद असून शेअर बालार्ड इस्टेट, मुंबई-४००००१) प्रमाणपत्र क्र. ३०६ अंतर्गत विभिन्न ओ.ए. क्र. ३६० सन २०१९ क्रमांक ८६३ ते ८६६ (दोन्ही एकत्रित) स्टेट बँक ऑफ इंडिया धारक प्रत्येकी रू. ५०/- चे मे. टायटॅनियम मर्चंट पा.लि. आणि अन्य सोसायटीच्या ०४ शेअर्सचे धारक आणि

प्रतिवादी क्र.१

मे. टायटॅनियम मर्चंट प्रा.लि ३-४, सुख शांती, ८ वा मजला, जेव्हीपीडी स्किम विलेपार्ले (पश्चिम), मुंबई ४०००५३.

ज्याअर्थी वरील नावाचे अर्जदारांनी सद न्यायाधिकरणात वरील उल्लेखित अर्ज दाखल

ज्याअर्थी साधारण स्वरुपात समन्सची बजावर्ण परिणामकारक झालेली नाही आणि ज्याअर्थी सन्माननिय न्यायाधिकरणाद्वारे पर्यायी बजावणीकरिता अर्ज संमत करण्यात आल

विकलाद्वारे लेखी विवरणपत्र/म्हणणे दाखल करण्यासाठी आणि विनंतीप्रमाणे अनुतोष का मंजूर करु नये याची कारणे दर्शविण्यासाठी १३ जुलै, २०२२ रोजी दु. १२.०० उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत.

सचना घ्यावी की, कस्रवार ठरल्यास, तुमच्य . अनुपस्थितीत अर्जाची सुनावणी होईल आणि निर्धारित असेल. या हस्ते आणि सदर न्यायाधिकरणाच्या शिक्क्याः

२१ मे, २०२२ रोजी दिले/जारी. सही/-कर्ज वसुली न्यायाधिकरण-1, मुंबई

Dated: 14 June, 2022

PUBLIC NOTICE The Notice is hereby given that The

Bombay Keraleeya Śamaj (Regd) a Public Charitable Trust registered under the provisions of Bombay Public Trust Act 1950 vide Regn. No. F 4491 (BOM) and having Registered Office at Kerala Bhavanam, 16A, K.A.Subramanian Road, Matunga East, Mumbai 400019 are the owners/ members of the Shop Bearing No. B1, Ground Floor of Mulund Hill View Coop Housing Society Ltd. at Plot No. 306 307, Dr. Rajendra Prasad Road Mulund West, Mumbai - 400080 Through their authorised trustee Mr Vinod Kumar Nair, and they have reported that their Original Share Certificate in respect to Shop B1 has been lost/ misplaced and the same are not traceable despite of diligen

Any person having any claim/ objection to issue of Duplicate Share Certificate in lieu of the Original Share Certificate may submit the same in writing with in 15 days from the date of publication at Society Office with documentary evidence failing which the society will issue Duplicate Share Certificate to the said member as requested and any claim/ objection received thereafter shall be ignored and treated as waived.

search.

Hsg. Soc. Ltd. Hon. Secretary

For Mulund Hill View Co. Op

Sd/

[See Regulation-15 (1)(a)] /16(3)

DEBTS RECOVERY TRIBUNAL PUNE

Unit no 307 to 310 3rd floor, kakade Biz Icon Building, Shivaji Nagar , Pune - 411005

CASE NO.: OA/422/2017 Summons under sub-section (4) of section 19 of the Act, read with sub-rule (2A) of rule 5

BANK OF INDIA

Mars Fintech Services

of the Debt Recovery Tribunal (Procedure) Rules, 1993.

1) Mr. Bharat Rajanikant Shah, R/AT: Flat No.102, Govind Elite, Final Plot No. 535/1, Near Rashi Gathi, Panvel Raigarh, Maharashtra -410206

2) Mr. Sujit Subhash Darekar: - R/ AT: 51/A, Near Post Office Vadgaon Bk, Taluka: Haveli, Pune ,Maharashtra -411041 3) Mr. Pravin Mukund Kamble, R/AT: B-103, Ratnaprabha Chs Ltd, Plot No B/32, Section 3,kharghar Navi Mumbai, Maharashtra -410210

4) Mr. Bhushan Bharat Chavan, R/AT: Flat No. 208, Atmaram Sadan, Plot No. E/63, Sec. 3, Belpada, Kharghar Navi Mumbai, Maharashtra -410210 5) Mrs. Harsha Rajanikant Shah: - R/AT: Flat No. 102, Govind Elite, Final Plot

SUMMONS WHEREAS, OA/422/2017 was listed before Hon'ble Presiding Officer/ Registrar

on 05/05/2022 WHEREAS this Hon'ble Tribunal is pleased to issue summons/ notice on the

No. 535/1, near Reshi Gathi, Panvel Raigarh, Maharashtra -410206

said Application under section 19(4) of the Act, (OA) filed against you for recovery of debts of **Rs. 6035607/-** (application along with copies of documents In accordance with sub-section (4) of section 19 of the Act, you, the defendants

are directed as under: (i) to show cause within thirty days of the service of summons as to why relief

prayed for should not be granted; (ii) to disclose particulars of properties or assets other than properties and assets

specified by the applicant under serial number 3A of the original application; (iii) you are restrained from dealing with or disposing of secured assets or such other assets and properties disclosed under serial number 3A of the original application pending hearing and disposal of the application for attachment of properties; (iv) you shall not transfer by way of sale, lease or otherwise, except in the ordinary course of his business any of the assets over which security interest is created and/or other assets and properties specified or disclosed under serial number 3A of the original application without the prior approval of the Tribunal; (v) you shall be liable to account for the sale proceeds realised by sale of secured assets or other assets and properties in the ordinary course of business and deposit such sale proceeds in the account maintained with the bank or financial institutions holding security interest over such assets.

You are also directed to file the written statement with a copy thereof furnished to the applicant and to appear before Registrar on 14/06/2022 at 10:30A.M. failing which the application shall be heard and decided in your absence Given under my hand and the seal of this Tribunal on this date: 17/05/2022.

Signature of the Officer Authorised to issue summons Seal Registra

Debts Recovery Tribunal, Pune Note:-Strike out whichever is not applicable.

नोंदणीकृत आणि कॉर्पोरेट कार्यालयः

येस बँक लिमिटेड: येस बँक हाऊस, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे लगत, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई - 400 055, भारत.

प्राधिकृत अधिकारी

मागणी सचना

तारखेनुसार थकीत रक्कम

रु. २२,४०,९२९.००

(रुपये बावीस लाख चाळीस

हजार नऊशे सत्तावीस मात्र)

३०/०६/२०२० रोजी

फोन: +91 (22) 5091 9800, +91 (22) 6507 9800 फॅक्स: ++91 (22) 2619 2866

वेबसाइट: www.vesbank.in ईमेल: shareholders@vesbank.in सीआयएन: L65190MH2003PLC143249

18 व्या वार्षिक सामान्य सभा आणि ई-मतदान माहितीची सूचना

ह्याद्वारे सूचना दिली जात आहे की येस बँक लिमिटेडची (बँक) अठरावी वार्षिक सामान्य सभा (एजीएम) व्हिडिओ कॉफरंसिंग (व्हीसी)/इतर ऑडिओ विजूअल माध्यमांद्वारे (ओएव्हीएम) एजीएमच्या सूचनेत नमूद केलेले कामकाज पार पाडण्यासाठी 15 जुलै, 2022 रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार (आयएसटी) सकाळी 10.30 वाजता संपन्न होईल. कंपनी कायदा, 2013 **(कायदा**) मधील सर्व लागू तरत्दी, एप्रिल 08, 2020 चे सामान्य परिपत्रक क्रमांक 14/2020, एप्रिल 13, 2020 चे सामान्य परिपत्रक क्रमांक 17/2020, मे 5, 2020 चे सामान्य परिपत्रक क्रमांक 20/2020, डिसेंबर 14, 2021 चे सामान्य परिपत्रक क्रमांक 21/2021, आणि मे 05, 2022 चे सामान्य परिपत्रक क्रमांक 2/2022 आणि कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयाने (एमसीए) जारी केलेली इतर लागु परिपत्रके आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (एसईबीआय) ह्यांनी जारी केलेले मे 12, 2020 चे परिपत्रक क्रमांक SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 आणि जानेवरी 15, 2021 चे परिपत्रक क्रमांक SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 आणि मे 13, 2022 परिपत्रक क्रमांक SEBI/HO/CFD/ CMD2/CIR/P/2022/62 (एकत्रपणे 'संबंधित परिपत्रके' म्हटले आहे) आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) नियम 2015 एकत्र वाचले असता त्या अन्वये, बँकेची एजीएम, सामाईक स्थानावर सदस्यांच्या भौतिक उपस्थितीशिवाय व्हीसी/ओएव्हीएम सविधेद्वारे संपन्न होईल.

संबंधित परिपत्रकांनुसार, एजीएमची सूचना आणि आर्थिक वर्ष 2021-22 साठी वार्षिक अहवाल अशा सदस्यांकडे इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठवला जाईल ज्यांचे ईमेल पत्ते बँक/डिपॉझिटरी पार्टिसिपंट (एक/अनेक) ह्यांच्याकडे नोंदवले आहेत. **18 वी एजीएम** कळवणारी सूचना आणि आर्थिक वर्ष 2021-22 चा वार्षिक अहवाल बँकेच्या www.yesbank.in वेबसाइटवर, स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाइट्सवर म्हणजे बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या अनुक्रमे www.bseindia.com आणि www.nseindia.com वेबसाइटवर आणि सीडीएसएलच्या www.evotingindia.com वेबसाइटवर उपलब्ध केला आहे. सदस्यांना एजीएममध्ये फक्त व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे सहभागी होता येईल, एजीएममध्ये सहभागी होण्याची सुचना आणि ई-मतदानाची तपशीलवार प्रक्रिया एजीएमच्या सूचनेत दिली जाईल. व्हीसी/ओएव्हीएमद्वारे सभेत उपस्थित रहाणारे सदस्य कंपनी कायदा, 2013 च्या कलम 103 अंतर्गत गणसंख्येच्या हिशोबासाठी मोजले जातील.

एजीएमच्या सूचनेत नमूद केलेल्या सर्व ठरावांवर मतदान करण्यासाठी बँक आपल्या सदस्यांना रिमोट ई-मतदान सुविधा ('रिमोट ई-मतदान') प्रदान करणार आहे. याव्यतिरिक्त, बँक एजीएम ('ई-मतदान') दरम्यान ई-मतदान सिस्टमद्वारे मतदान करण्याची सुविधा प्रदान करीत आहे. रिमोट ई-व्होटिंग /ई-व्होटिंगसाठी सविस्तर प्रक्रिया एजीएमच्या सूचनेत प्रदान केली जाईल. ज्या सदस्यांकडे प्रत्यक्ष पद्धतीने शेअर्स आहेत किंवा ज्यांनी त्यांच्या ईमेल पत्त्यांची नोंदणी केलेली नाही त्यांना एजीएमच्या सूचनेचा संदर्भ देण्याची विनंती केली जाते की रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान करण्यासाठी वापरकर्ता आयडी आणि संकेतशब्द मिळविण्यासाठी अनुसरण केल्या जाणाऱ्या प्रक्रियेसाठी ह्याचा वापर केला जाईल.

सूचना आणि वार्षिक अहवाल प्राप्त करण्यासाठी सदस्यांना विनंती करत आहोत की त्यांनी बँकेत आपला ईमेल पत्ता नोंदवावा/अद्ययावत करावा आणि लाभांश प्राप्त करण्यासाठी बँक खात्याचा तपशीलही अद्ययावत करावा.

ईमेल पत्ता / बँक खात्याचा तपशील अद्ययावत करण्यासाठी मार्गदर्शनः

- (a) जे सदस्य भौतिक स्वरूपात भागधारणा करतात त्यांनी बँकेचे रजिस्ट्रार आणि ट्रांसफर एजंट (आरटीए) म्हणजे केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड (केफिनटेक) ह्यांच्याकडे प्रीस्क्राडब्ड फॉर्म **आयएसआर-1** मध्ये ईमेल पत्ता/बँक खात्याचा तपशील नोंदवावा/अद्ययावत करावा. दिनांक नोव्हेंबर 3, 2021 च्या सेबी परिपत्रक क्रमांक SEBI/HO/MIRSD/MIRSD_RTAMB/P/CIR/2021/655 अंतर्गत तपशील भरण्यासाठी बँकेने पत्र पाठवले आहे. अद्ययावत करण्याचे नियम बँकेच्या https://www.yesbank.in/pdf?name=normsforprocessinginvestorservice_pdf.pdf वेबसाइटवर उपलब्ध आहेत.
- (b) ज्या सदस्यांकडे **डीमॅट स्वरूपात** भाग आहेत ते संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपेंटला (डीपी) संपर्क करून ईमेल पत्ता/बँक खात्याचा तपशील अद्ययावत करू

संचालक मंडळाच्या आदेशानुसार येस बँक लिमिटेडसाठी स्वाक्षरी/-शिवानंद शेट्टीगर कंपनी सचिव

बसुरिटायद्वेशन अंड रिकन्दुस्थान ऑह फायनान्यिअल अंहेटस् अंड एन्होसीन्ट ऑफ सिक्सुरिटी इंटसेटट अंबर, २००१ (सदर अंबर) व्या क तथावाता सिक्सुरिटी इंटसेट (एप्टोसीनेट) रूल्स, २००९ (सदर रूल्स) च्या नियम १ (१) अन्यवे. सदर अंबरटाया करना १३(१२) सह सच्या नियम ३ अन्यवे ग्रास अधिकारांचा वापर करून आयआयएफएल होष फायनान्स ति. (आयआयएफएल एचएफएल) एक क्रोलाइन हाउसीम फायनान्स ति. अशी ज्ञान) च्या प्राधिकृत अधिकान्यांनी त्यांना ज्ञानी केलेल्या संबंधिय माणणी यूचनेत नमुर के हती करणान्माठी कर्नदारांना बोलाविष्यासाठी सदर अंबरच्या करला १३(१) अन्यवे माणणी सूचना जारी केली होती. बरील संबंधात, खप्तयामाणी सूचनेच्या ताखेपासून पृत्तील व्यावाजक एकतित वेथील खालील नमुद केलेली रक्तम स्वर सूचनेच्या प्रसिप्दीपासून ६० दिव प्यासाठी कर्नदारांना बाहरी पूना एक्टा सूचना देणात वेत आहे. कर्जदार, माणणी सूचना तारखेस थकवाकी रचकन आणि कर्ज रक्तमेच्या पर १ केलेले तारण यांचा वरशिल खालीलप्रमाणे:-

पुळ करारा वारन बाबा वनासर	r Girciicia-ii-i.	
कर्जदार/हमीदार	मागणी सूचनेची तारीख आणि	तारण मत्तेचे वर्णन
यांचे नाव	रक्कम	(स्थावर मिळकत)
श्री रामचंद्रन कुंजनी चक्कलकल	०९-जून-२०२२,	धारक मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग असलेला फ्लॅट क्र. ७०७, बिल्डिंग
मे. सीकेरामचंद्र, श्रीमती शांती	रु. १३,१०,३४३/ <i>-</i>	क्र. ए-७, मोजमापित २३.८८ चौ.मीटर्स (संलग्नित २५७ चौ.फूट) चटई क्षेत्र
रामचंद्रन चक्कलकल	(रुपये तेरा लाख दहा हजार तीनशे	(समाविष्टीत त्यामधील बालकणीचे क्षेत्र), एक्झर्बिया वराई, रायगढ ४१०२०१,
(प्रॉस्पेक्ट नं. ७८६८९०)	त्रेचाळीस फक्त)	महाराष्ट्र, भारत.
श्री.उज्जल पीरबक्ष शेख,	०८-जून-२०२२, रु.	धारक मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग असलेला फ्लंट क्र. ००१-ए४,
सौ.अंजू पीरबक्ष शेख	१०,५४,४३४/ - (रुपये दहा लाख	तळमजला, मोजमापित २३.८८ चौ.मीटर्स, एक्झर्बिया वराई वराई, एक्झर्बिया वराई
(प्रॉस्पेक्ट नं. ७९११९६)	चौपन्न हजार तीनशे चौतीस फक्त)	वराई, वराई, रायगड ४९०२०१, महाराष्ट्र, भारत.
श्री अनिल मधुकर पाटोळे,	०८-जून-२०२२, रु.	धारक मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग असलेला फ्लंट क्र. ००७, तळमजला,
सौ कविता अनिल पाटोळे	८,५७,८३५/- (रुपये आठ लाख	क्षेत्र मोजमापित २१.३७ चौ.मीटर्स चटई क्षेत्र, बिल्डिंग क्र. ए७, एक्झर्बिया वराई,
(प्रॉस्पेक्ट नं.८१५००३)	सत्तावन्न हजार आठशे पस्तीस फक्त)	गाव वराई तर्फे, तालुका कर्जत, रायगड ४१०२०१, महाराष्ट्र, भारत.
श्री.बाबासाहेब के म्हस्के,	०८-जून-२०२२,	धारक मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग असलेला फ्लॅट क्र. २०२, क्षेत्र
सौ.बाळुबाई बाबासाहेब	रु. ११,८७,९५५/ -	मोजमापित १६.७९५ चौ.मीटर्स पूरक चटई क्षेत्र, बालकणी क्षेत्र, कपाट, फ्लॉवर
मस्के	(रुपये अकरा लाख सत्याऐंशी हजार	बेड, एकुण मोजमापित २.४७० चौ.मीटर्स, २रा मजला, विंग बी बिल्डिंग क्र. १,
(प्रॉस्पेक्ट नं. ८१९१७८)	नऊशे पंचावन्न फक्त)	गोकुळ ॥ फेज ॥, गाव अजिवली येथे स्थित, पनवेल, रायगड, महाराष्ट्र.
श्री.गुरुनाथ मोरे, सौ. पूजा	०९-जून-२०२२,	धारक मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग असलेला फ्लॅट क्र. २०१, मोजमापित
गुरुनाथ मोरे (प्रॉस्पेक्ट	रु. १७,५३,३३८/-	२२०.७६ चौ.फूट चटई क्षेत्र, बी-१ विंग, पनवेलकर इस्टेट रॉकफोर्ड मान,
नं.पीएल १०००५३८१)	(रुपये सतरा लाख त्रेपन्न हजार तीनशे	बदलापुर, बदलापुर, महाराष्ट्र, भारत ४२१५०३.
	अडतीस फक्त)	"
सौ. सायली सदानंद ढवळे,	०९-जून-२०२२,	धारक मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग असलेला फ्लॅट क्र. ६०८, ६वा मजला,
<u> </u>	- 0	

वराई तर्फे वरेडी तालुका कर्जत, रायगड, रायगड ४१०२०१, महाराष्ट्र, भारत. जर वरीलप्रमाणे आवआवणरूपल एचएफएल ला प्रदान करण्यात सदर कर्जदारांनी कसूर केली तर, आवआवएफएल एचएफएल सर्वस्वी कर्जदारांची जोडोंम, खर्च आणि परिणामांकर सदर अधिनियमाच्या कलम १३(९) वरील ताल्म मत्ताच्या विदोधात कार्यवाही करेल. पुरील तपरिलाकतित कृष्य <mark>गारखा कार्याचलता प्रा</mark>पिक्त अधिकाज्यांचेह रोग्स साम्याः अधाआवणरूल हाऊस, सन् इन्स्टेक पार्क, रोडक १६९, प्लॉट क्र. बी−२३, टाणे इंडस्ट्रियल एरिया, वागळे इस्टेट, टाणे−४००६०४/किंवा **कॉपरिट कार्यालयः आयआवएफएल टॉवर**, लॉट क्र. ९८, उद्योग विहार, फेज-IV, गुरुगाव, हरियाणा.

दान, अदलाबदली, प्रीएमशन हक्क, वारसा, बक्षिस भाडेपटटा, लीज, विक्री, साठेकरार वा अन्य कोणत्याही प्रकारचा हक्के , हरकत किंवा हितसंबंध असल्यास त्यांनी खालील पत्यावर ही नोटीस प्रसिध्द गल्यापासन १५ दिवसांचे आत पराव्यासह लेखी

जाहीर नोटीस

सर्व लोकांस या नोटीसीद्वारे कळविण्यात येत की

गाव मौजे : आगाशी, ता. वसई, जि. पालघ

येथील सर्व्हे नं. ९, हिस्सा नं. ३/अ, क्षेत्र ०-१२

६० हे.आर., पो. ख. ०-१०-२० हे.आर., आकारर्ण

.४६ रू.पै., यापैकी क्षेत्र ०-०७-८० हे.आर. र्ह

जमिन मिळकत श्रीमती. सुरेखा सिध्देश्वर शिंदे

आणि श्री. गजानन सिध्देश्वर शिंदे यांचे मालकी व

कब्जेवहिवाटीची आहे. सदर जमिन मिळकर

सदर जमिन मिलकतीवर कोणाचाही तारण। गहाण

नाही व असल्यास सदरचा हक्क त्यांनी सोडन दिलेला आहे असे गृहित धरून पुढील व्यवहा केले जातील आणि नंतर आलेल्या हरकतीर्च दखल घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी. खरेदीदाराचे वकील

हरकत घ्यावी अन्यथा कोणाचा कोणताही हक्व

ॲड. गौरव प्रकाश ^ए पत्ता : रिलायबल प्रेस्टीज, पहिला मजला, आय.डी. बी आय बँकेच्या वरती आचोले रोड नालासोपार (पूर्व), ता. वसई, जि. पालघर - ४०१ २०९.

Part punjab national bank १ला मजला, पीएनबी प्रगती टॉवर, सी-जी ब्लॉक, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, Together for the better

परिशिष्ट IV

बांद्रा (पूर्व), मुंबई-४०००५१,

कब्जा सूचना (नियम-८(१) (स्थावर मिळकतीकरीता)

नेम्नस्वाक्षरीकार हे पंजाब नॅशनल बँकेचे प्राधिकृत अधिकारी म्हणून दि सिक्युरिटायझेशन अँड रेकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००३ (५४ सन २००२) अन्वये आणि कलम १३(१२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००३ . तहवाचता नियम ३ अन्वये प्रदान केलेल्या शक्तींचा वापर करून दिनांक ०३.०७.२०१९ रोजी मागर्ण . सुचना जारी करुन कर्जदार/गहाणदार/हमीदार **कु. पुनम पन्हालाल चव्हाण आणि सौ. अन्नु** ध**नराज मनिहार** यांना सूचनेमध्ये नमूद केलेली रक्कम ३०.०६.२०१९ रोजीस बँकेला थकीत रक्कम रु. ५३,०८,०३६.७५/- (रुपये त्रेपन्न लाख आठ हजार छत्तीस आणि पैसे पंच्याहत्तर मात्र) सह ३०.०६.२०१९ पासून संपूर्ण प्रदानापर्यंत सांपार्श्विक दराने पुढील व्याज ही रक्कम या सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत चुकती करण्यास[ँ] सांगितले होते.

कर्जदार/गहाणदार/हमीदार यांनी सदरह् रक्कम चुकती करण्यामध्ये कसूर केलेली आहे म्हणून कर्जदार/गहाणदार/हमीदार आणि सर्वसाधारण जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की. निम्नस्वाक्षरीकर्त्यांनी त्यांना प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करून सदरहू अधिनियमाचे कलम १३(४) प्तहवाचता सदर रुल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये **०७ जून, २०२२** रोजी यात याखाली वर्णन केलेल्या मिळकतीचा प्रत्यक्ष कब्जा घेतलेला आहे.

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनता यांना याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदरह मेळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदरह् मिळकतीवरील कोणताही देवघेवीचा व्यवहार हा पंजाब नॅशनल बँक, सर्कल सास्ना मुंबई शहर च्या रकेम रु. ५३,०८,०३६.७५/**- (रुपये त्रेपन्न लाख आठ हजार छत्तीस आणि पैसे पंच्याहत्तर मात्र)** आणि त्यावरील पुढील व्याजाच्या अधीन

फ्लॅट क्र. ३०३, ३ रा मजला, इमारत क्र. जी४, फेझ ८, न्यु ब्रम्हांड ॲनेक्स को.ऑप.हाऊ. सोसा. लि., कोलशेत, स्वस्तिक पाल्म्स जवळ, अझाद नगर धर्माचापाडा, ठाणॅ (पश्चिम), जि. ठा^ए

ठिकाण : भिवंडी प्राधिकृत अधिकार्र पंजाब नॅशनल बँव

कब्जा सूचना त्याअर्थी, <mark>जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड (पूर्वी जनलक्ष्मी फायनान्स सर्व्हिसेस लिमिटेड</mark> अशी ज्ञात) चे प्राधिकृत अधिकारी सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टुक्शन ऑफ फायनान्शिअलल असेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २०२० चे नियम ३ सहवाचता कलम १३ (१२) अन्वये त्यांना मिळालेल्या शक्तीच्या आधा कर्जदार/सह-कर्जदारांना त्यांच्या नावासमोरील रक्कमेसह सदर सूचनेमध्ये नमूद अशा लागू दराने त्यावरील व्याज च्यासह भरणाच्या आणि/किंवा वसुलीच्या दिनांकापर्यंत पुढील व्याज लागू असलेले अनुषंगिक खर्च, परिव्यय, प्रभार इ. सदर सूचनेच्या प्राप्ती पासून ६० दिवसांत चुकती करण्यासाठी मागणी सूचना जारी

केली	आहे.			
अ.	कर्जक्र.	कर्जदार/सह-	रोजी प्रमाणे १३(२) सूचना	दिनांक/वेळ
蛃.		कर्जदार/	दिनांक/ थकीत देय (रु.)	आणि कब्जा
		हमीदार/गहाणदार		प्रकार
?	38089870000409	१) श्री. नंदकिशोर	१७/०३/२०२२,	१०-०६-२०२२
	आणि	विठ्ठल	रु. २२,१९,९६८.८३	सायं. ०४.५७
	४७६१९४३००००७३९	माळगावकर,	(रुपये बावीस लाख एकोणिस	सांकेतिक
		२) सौ. नेहा	हजार नऊशे अडुसष्ट आणि	कब्जा
		नंदिकशोर	त्र्याऐंशी पैसे मात्र)	
		माळगावकर	०६/०३/२०२२ रोजीप्रमाणे	

नारण मत्तेचे वर्णनः ठाणे नगरपरिषदेच्या स्थानिक हद्दीमधील आणि गाव डोंबिवली तालुका जि. ठा<mark>प</mark> येथे स्थित शांताराम स्मृती बिल्डिंग अशी ज्ञात इमारत, हेनोर्या आर्केड जवळ, राहल नगर समोर, रेती बंदर डोंबिवली, ठाणे-४२१२०२ मधील फ्लॅट धारक क्र. ४०३ चे ते सर्व भाग आणि विभाग. सीमाबद्धतेने पूर्वेला: मोकळी जागा, पश्चिमेला: फ्लॅट ४०४, उत्तरेला: पॅसेज आणि फ्लॅट क्र. ४०१, दक्षिणेला: लगतर्च

१) श्री. प्रशांत रु. १८,८१,१९७.२९ (रुपये आणि सदानंद चुनेकर, सायं. ०५.२० सांकेतिक अठरा लाख एक्याऐंशी हजार २) सौ. वंदना 333998७०००००७ सदानंद चुनेकर, 3) सदानंद एकोणतीस पैसे मात्र ०६/०३/२०२२ रोजीप्रमाणे पांडुरंगजी चुनेकर

तारण मत्तेचे वर्णन : ठाणे नगरपरिषदेच्या स्थानिक हद्दीमधील आणि गाव डोंबिवली तालुका जि. ठाणे येथे स्थित प्रगती संकुल अशी ज्ञात इमारत, कुंभार खान पाडा, सुभाष रोड डोंबिवली प-४२१२०१ मधील सी विंग मधील फ्लॅंट धारक क्र. ४०४ चे ते सर्व भाग आणि विभाग. सीमाबद्धतेने: पर्वेला: विंग ई आणि एफ, पश्चिमेला: विंग बी, उत्तरेला: विंग ए, दक्षिणेला: विंग डी. १) श्री. संदेश

27/03/2022.

भियो येरवणकर, रु. २०,९८,९५४.२८ (रुपये दु. ०१.१० सांकेतिक २) सौ. गौरी संदेश वीस लाख अठ्ठ्यान्नव हजार ४७५९९४२००००१०१ येरवणकर. नऊशे चोपन्न आणि अट्रावीस कब्जा ३) राजनंदन कृष्णा २०/०३/२०२२ रोजीप्रमापं पिंपटकर तारण मत्तेचे वर्णन : गाव विरार (पूर्व), तालुका आणि जिल्हा पालघर-४०१३०५ येथे वसलेले, असलेल

आणि स्थित घर के १५६९ /एल३ धारक गावठाण जमिनीवर बांधकामित माऊली अपार्टमेंट के ३ अर्थी ज्ञात इमारत क्र. ३, भूज पाडा, मनवेल पाडा रोड, साई बाबा रोड मधील मोजमापित ५१.११ चौरस मीटर्स (बिल्ट-अप क्षेत्र), पहिल्या मजल्यावरील फ्लॅट धारक क्र. १०७ येथे स्थित धारक स्थावर मिळकतीचे ते न्याअर्थी वरील नमूद कर्जदार/सह-कर्जदार/हमीदार/गहाणदारांनी थकीत रकमेची परतफेड करण्यास कसूर

केली असल्याने वरील नमूद कर्जदारांना आणि जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की, **जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड** चे प्राधिकृत अधिकाऱ्यानी वरील नमूद दिनांकारोजी सदर नियमांच्या नियम ८ सहवाचता सदर ॲक्टच्या कलम १३ (४) अन्वये त्यांना मिळालेल्या शक्तींचा वापर करून वरील नमूट् मिळकत/तारण मत्तेचा **सांकेतिक कब्जा** घेतला. वरील नमूद कर्जदार/सह-कर्जदार/हमीदार/गहाणदांरानी आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येते की, उपरोक्त मिळकत/तारण मत्ते सह कोणताही व्यवहार करू नये. सदर मिळकत/तारणमत्तेसह कोणताही व्यवहार केल्यास हा **जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड** च्या अधीन राहिल.

ठिकाण: डोंबिवली / ठाणे आणि पालघर सही / - प्राधिकत अधिकारी जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड करिता दिनांकः १३.०६.२०२



<u>नोंदणीकृत कार्यालयः</u> दि फेअरवे, तळ आणि पहिला मजला, सर्व्हे क्र. १०/१, ११/२ आणि १२/२बी, डोमलूर लगत, कोरामंगला इनर रिंग रोड, ईजीएल बिझनेस पार्कच्या पुढे चल्लाघट्टा, बंगळुरू - ५६००७१. शाखा कार्यालयः दकान क्र. ४ आणि ५ तळ मजला, इंडियाबुल्स मिंट

ग्लॅंडिज् अल्वारिस रोड, हिरानंदानी मेडॉज्, पोखरण रोड, ठाणे पश्चिम-४०० ६१०.

जाहिर नोटीस नोटीसीद्वारे तमाम जनतेस

कळविण्यात येते की, माझे अशिल मे. नागपुरवाला बिल्डर्स डेव्हलपर्स व कांट्रेक्टर मालकी संस्था तर्फे मालक हाजी आरीफ हार्ज डिस्माईल नेगानी यांच्या मालकी कब्जे वहिवाटीचे येथिल सर्वे नं. ५३, हि. नं. बी पैकी, नविन बी / ०४ क्षेत्र ३६३ चौ. मीटर्स (जुने जागा मालक शांतीदेवी मनोहर लाल गुप्ता वैगरे) व तसेच सर्वे नं ५३, हि. बी / पैकी, क्षेत्र १२१ ची. मीटर्स (जुने मालक सुनिल माणिकलाल गुप्ता वगैरे) मौजे बरामपुर, तालुका वसई, जिल्हा पालघर. वसई विरार शहर महानगरपालिका येणेप्रमाणे जागेचे ७/१२ सदरी माझे अशिलाचे नाव दाखल करणेचा हुकूम मा. अप्पर आयुक्त कोकण विभाग मुंबई यांने RTS REV/ 546/2017 व RTS REV / 545/2017 ता 27/07/2018 रोजी केले आहेत व सदरील प्रकरण मा. महसुल अधिका-या समक्ष प्रलंबित आहे. तरी सदरील दोन्ही प्लाट व नोवेल्टी पॅलेस या इमारतीचे बाबतीत कोणीही व्यक्ति अथवा संस्थेने कसलाही व्यवहार जुने जागा मालक त्यांचे वालीवारस किंवा नॉव्हेल्टी पॅलेसचे इमले धारकांशी करु नयेत तसे केल्यास त्यास माझे अशिल जिम्मेदार राहणार नाही यांची तमाम जनतेने नोंद घ्यावी.

(श्री. आर. डी. केवट) नागपुरवाला बिल्डर्सचे वकील

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the information of public that SHRI GANESH KALIDAS THAKKAR has agreed to assign to my client leasehold rights of the piece of and admeasuring 967 Sq. Meters pearing Plot No. 1109 (Part), Survey No 1000, CTS No. 1093, 1093 1 to 15 ogether with structures thereon of Village Mulund (West), Taluka Kurla Mumbai Sub- Urban District and situated at Devidayal Road, Mulund (West) Mumbai 400080 within the limits of "T" ward of Municipal Corporation of Greater Mumbai.

Any person having any right, title interest in the said property by way of sale, mortgage, lease, gift inheritance easement or otherwise should informed the undersigned in writing within 21 days from the date of publication of notice at the **office** address at Akanksha 1st floor Saneguruji Nagar, Mulund (East) Mumbai 400 081 failing which it shall be presume that there are no such claims and if any same are waived and abandoned and My Client shall proceed and transaction shall be completed as envisaged by both the parties and no claims shall be entitled thereafter. Date: 14.06.2022

(Shekhar K. Vaidya) Place: Mumbai Advocate High Court

जाहीर सूचना

सदर कळविण्यात येते की, माझे अशील

कु. नीता रानी शर्मा, श्री. झरी प्रसाद शर्मा यांची मुलगी, हे २२ डिसेंबर, २०१४ पासून फ्लॅट क्र. ३११, ३ रा मजला, बिल्डिंग क्र. आर-२, आदर्श को- ऑप. हौ.सो.लि., धारक नोंदणी क्र. एमयएम / एमएमआरडीए / एचएसजी / (टीसी) / १६१ / २००८ - २००९ एमएमआरडीए कॉलोनी, राम मंदिर रोड, गोरेगाव (प.), मुंबई-४०० १०४ येथे राहत आहे आणि सदर फ्लॅट गठित मखत्यार श्री. विजय सिंग मार्फत श्री. **किशन शंकर कदम** यांच्याकडन संपादित केला होता.

कोणत्याही प्रकारे कोणत्याही मार्गे कोणताही दावा असल्यास ह्या जाहीर सचनेच्या प्रकाशनाच्या तारखेपासन ०७ दिवसांच्या आत लेखी दावा सादर करण्यास याद्वारे विनंती आहे, कसूर केल्यास अशी व्यक्ती किंवा पक्षकारांच्या दावे, काही असल्यास सोडून दिला आणि/किंवा त्यागित केला गृहित धरला जाईल, कृपया नोंद घ्यावी.

(श्री. विनोद वाय. मिश्रा) अधिवक्ता, उच्च न्यायालय, मुंबई डी-१, सुधा हॉस्पिटल, एल. आर. प्लाझा, गोकुळधाम, गोरेगाव (पू.), मुंबई-४०० ०६३ ई-मेल: vinod11b67@yahoo.com मोबा.: ९८९ २१६ ४८८९

सांकेतिक कब्जा सूचना

दिवसांत करण्यात सांगितले होते.

४७५२९४३००००४१९

शाखा कार्यालय: आयसीआयसीआय बँक लि., कार्यालय क्रमांक २०१-बी, २रा मजला, रोड क्र.१, प्लॉट क्र बी ३, वायफाय आयटी पार्क, वागळे इंडस्ट्रीयल ईस्टेट, ठाणे, महाराष्ट्र- ४००६०४.

09-08-7079

निम्नस्वाक्षरीकार हे आयसीआयसीआय बँक लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि कलम १३ (१२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून मागणी सूचना जारी करून खालील नमूद कर्जदारांस सूचनेतील नमूद रकमेची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या ६०

रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा सांकेतिक कब्जा त्याला/तिला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत सहवाचता सद्र रूल्सच्या नियम ८ अन्वये खालील नमूद तारखेस घेतला आहे. विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा आयसीआयसीआय बँक लिमिटेडच्या भाराअधीन राहील

अ.	कर्जदाराचे नाव/	मिळकतीचे वर्णन/	मागणी सूचनेची तारीख/	शाखेचे
क्र.	कर्ज खाते क्रमांक	सांकेतिक कब्जाची तारीख	मागणी सूचनेतील रक्कम	नाव
			(₹.)	
۶.	मायड्सम ग्लोबल सर्व्हिसेस प्रायव्हेट	फ्लॅट क्र. ५०२, ५वा मजला, चॅलेंजर्स को-ऑप.	फेब्रुवारी २२, २०२२	मुंबई
	लिमिटेड, श्री. मनोज पोद्दार, श्री. सुभाष	हौसिंग सोसायटी लिमिटेड, टॉवर क्र. ३	₹.	
	पोद्दार, श्री. सुभाष श्रीराम पोद्दार, श्री.	सीएचएसएल., सीटीएस क्र. ७७३, ठाकुर सिनेमा	१,५४,०२,४१७.१५/-	
	मनोज श्रीराम पोद्दार आणि मे. डीएसएम	मागे, ठाकुर गाव, कांदिवली पूर्व, महाराष्ट्र, मुंबई-		
	इन्फोकॉम प्रा. लि०१०२५१००७२४४	४००१०१/ जुन ०९, २०२२.		
	आणि १९६२५५००००३			

वरील नमूद कर्जदार/हमीदारांस याद्वारे ३० दिवसांत रकमेचा भरणा करण्यास सूचना देण्यात येत आहे, अन्यथा गहाण मिळकती सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ आणि ९ च्या तरतुर्दी अंतर्गत सदर सूचना प्रकाशनाच्या ३० दिवसांच्या समाप्तीनंतर विकण्यात येतील.

दिनांक : जुन १४, २०२२ प्राधिकृत अधिकारी आयसीआयसीआय बँक लिमिटेड

स्थानः मुंबई दिनांकः 14 जून, 2022